



# Rane Trading Company

*Authorised Sales & Service Dealer :*

**TV, Refrigerators, Washing Machines and AC of**

**Carrier • Blue Star • Videocon • Hitachi • Sony • Whirlpool • Lloyd • VU TV • Samsung**

Office : 7/8, Kudaleshwar Complex, Opp. Post Office, Kudal, Dist. Sindhudurg-416 520.

Tel.: +91-2362-222817 ○ Mobile : +91 94220 54817, +91 92258 05579 ○ Email : rajanrane18@yahoo.com

Ref. No.: Ref.No.: RTC/22/2019-20

Date : 09/09/2019

To,  
The Nodal Officer cum Secretary,  
Hon. Justice (Retd) R. M. Lodha Committee  
(In the Matter of PACL Ltd.)  
Security and Exchange Board of India  
SEBI Bhavan, C4-A, G Block, Bandra Kurla Complex,  
Bandra (East) Mumbai- 400051

Sub: - Expression of Interest (EOI) for purchase of PACL Property, M.R. No. 4233/15 situated at village Kudal, Tal. - Kudal, Dist. - Sindhudurg, State- Maharashtra, West Zone, Pin- 416520.

Ref: - Public Notice on the website dated 23/08/2019 (Revised)

Respected Sir/ Madam,

As per your invitation regarding sale of property of PACL.

- 1) Sir/madam I already shown my interest to purchase above said property of PACL- Located at Kudal, Dist. Sindhudurg, Maharashtra, west zone in this regard. I already mail you status report of above said property on 26/08/2019.
- 2) It is humbly submitted that as per present circle rate and Govt, Valuation Rules for old constructed building as per official website of department of stamp & registration Govt. of Maharashtra, be taken into consideration the current valuation of said property is Rs. 37.50 Lakh. (Supporting documents attached here with.)
- 3) Respected Sir/ madam my offer for above said property i.e. M.R. No. 4233/15 is Rs 40.00 Lakh (Negotiable).
- 4) We humbly submit that, if need be, we may be given an opportunity to revise, negotiate proposal.
- 5) We request and reiterate the committee to consider our proposal and be given an opportunity to be heard, if need be to sell the afore mentioned property through any other process.
- 6) We hope that the committee will find our proposal suitable to the interest of committee and that of the investors at large.

Thanking you

  
For Rane Trading Company,

Rajan S. Rane

Proprietor

Enclosed: - Govt. of Maharashtra reference document for Valuation of old constructed Building.



Department of Registration & Stamps  
Government of Maharashtra

नोंदणी व मुद्रांक विभाग  
महाराष्ट्र शासन

नोंदणी व मुद्रांक विभाग, महाराष्ट्र शासन

बाजारमूल्य दर पत्रक

[Home](#)

[Valuation Rules](#) [User Manual](#)

[Close](#)

| Year<br>20182019  | राज्यातील बाजारमूल्य दर पत्रक   |                                       |       |      |          | Language<br>English |      |     |        |       |      |          |              |  |      |   |   |   |   |  |
|---|---|---------------------------------------|-------|------|----------|---------------------|------|-----|--------|-------|------|----------|--------------|--|------|---|---|---|---|--|
| Selected District   | सिन्धुदुर्ग   |                                       |       |      |          |                     |      |     |        |       |      |          |              |  |      |   |   |   |   |  |
| Select Taluka   | कुडाळ   |                                       |       |      |          |                     |      |     |        |       |      |          |              |  |      |   |   |   |   |  |
| Select Village  | कुडाळ नगरपंचायत (मौजे-कुडाळ)  |                                       |       |      |          |                     |      |     |        |       |      |          |              |  |      |   |   |   |   |  |
| Search By   | <input checked="" type="radio"/> Survey No <input type="radio"/> Location |                                       |       |      |          |                     |      |     |        |       |      |          |              |  |      |   |   |   |   |  |
| Enter Survey No   | 204   | <input type="button" value="Search"/> |       |      |          |                     |      |     |        |       |      |          |              |  |      |   |   |   |   |  |
| <table border="1"> <thead> <tr> <th>वर्ग</th> <th>कमी</th> <th>तयच्या</th> <th>जास्त</th> <th>एकूण</th> <th>चौ. मीटर</th> <th>सर्व्हे नंबर</th> </tr> </thead> <tbody> <tr> <td>2/1-इतर महत्वाच्या रस्त्यासन्मुख रहीवास व इतर वापराच्या विकसित जमिनी</td> <td>2940</td> <td>0</td> <td>0</td> <td>0</td> <td>0</td> <td></td> </tr> </tbody> </table> |   |                                       |       |      |          |                     | वर्ग | कमी | तयच्या | जास्त | एकूण | चौ. मीटर | सर्व्हे नंबर | 2/1-इतर महत्वाच्या रस्त्यासन्मुख रहीवास व इतर वापराच्या विकसित जमिनी | 2940 | 0 | 0 | 0 | 0 |  |
| वर्ग  | कमी   | तयच्या                                | जास्त | एकूण | चौ. मीटर | सर्व्हे नंबर        |      |     |        |       |      |          |              |  |      |   |   |   |   |  |
| 2/1-इतर महत्वाच्या रस्त्यासन्मुख रहीवास व इतर वापराच्या विकसित जमिनी  | 2940  | 0                                     | 0     | 0    | 0        |                     |      |     |        |       |      |          |              |  |      |   |   |   |   |  |

(ब) ठाणे / कल्याण-डोंविवली / भिवंडी-निजामपूर / उल्हासनगर / मिरा-आईदर / नदी मुवई / वसई-विरार / पुणे / पिंपरी-चिंचवड / नाशिक / औरंगाबाद / नागपूर या महानगरपालिका क्षेत्रातील 2 ते 10 हेक्टरच्या मोठ्या निवासी प्रकल्पासाठी वार्षिक मूल्य दर लक्षात घेतात तसेच गमूद गृह प्रकल्पाकरिता स्वतंत्र मूल्यविभाग नसल्यास सदर प्रकल्प ज्या मूल्यविभागात आहे त्या मूल्य विभागातील सदनिका / दुकाने / कार्यालये दराच्या 105% दर व 10 हेक्टरपेक्षा जास्तीच्या क्षेत्रातील प्रकल्पासाठी 110% दर त्या प्रकल्पातील सदनिका / दुकाने / कार्यालयाचे मूल्यासाठी विचारात घ्यावा. उर्वरित महानगरपालिका / नगर पौरपदा क्षेत्रात 1.0 हेक्टर ते 2.0 हेक्टरपर्यंत मोठ्या निवासी प्रकल्पासाठी वार्षिक मूल्य दर लक्षात गृह प्रकल्पाकरिता स्वतंत्र मूल्य विभाग नसल्यास, सदर प्रकल्प ज्या मूल्य विभागात आहे त्या मूल्य विभागातील सदनिका / दुकाने / कार्यालये दराच्या 105% व त्यापेक्षा जास्तीच्या क्षेत्रातील प्रकल्पासाठी 110% दर त्या प्रकल्पातील सदनिका / दुकाने / कार्यालयाचे मूल्यासाठी विचारात घ्यावा. सदर प्रकल्पातील 120 चौ.मी.पेक्षा जास्त क्षेत्राच्या रो-हाऊस / पेट हाऊस / ड्युप्लेक्स / बंगल्याचे मूल्यांकनासाठी उपरोक्त प्रमाणे वाढ देऊन पैपा-या सदनिकांच्या मूल्य दराच्या अनुक्रमे 20% व 15% जास्त दर विचारात घ्यावा. सदर प्रकल्पातील 120 चौ.मी.पेक्षा कमी क्षेत्राच्या रो-हाऊस / पेट हाऊस / ड्युप्लेक्स / बंगल्याचे मूल्यांकनासाठी त्या मूल्य विभागातील सदनिका दराच्या उपरोक्त संबंधित महानगरपालिकेतील प्रकल्पाच्या क्षेत्राच्या मर्यादप्रमाणे 105% व 110% दर विचारात घ्यावा.

6. मूल्य दर लक्षात स्वतंत्र दर दिलेले नसल्यास अथवा सूचना क्र.3 प्रमाणे जमीन दरापेक्षा कमी मूल्यांकन येत असल्यास विविध वापरासाठीच्या मिळकतीचे मूल्यांकन :-  
निवासी मिळकत, वरच्या मजल्यावरील कार्यालय / व्यावसायिक, तळमजल्यावरील दुकाने / व्यावसायिक तसेच औद्योगिक वापरासाठीच्या मिळकतीचे मूल्यांकन, संबंधित जमिनीच्या दरावरून व बांधकाम वर्गीकरणानुसारच्या नवीन बांधकामाचे (परिशिष्ट - ब) दरावरून खालीलप्रमाणे करावे

(i) निवासी मिळकत -

अ) स्वतंत्र भूखंडावरील निवासी इमारत / बंगला = जमिनीचे मूल्य + घसा-यानुसार बांधकामाचे मूल्य

ब) निवासी सदनिका = (जमिनीचा दर + घसा-यानुसार बांधकामाचा दर) x 1.15 x सदनिकेचे क्षेत्र

सदनिकेच्या क्षेत्राबाबत उपरोक्त क्र.4 च्या सूचना लागू राहतील. सदनिका कोणत्या मजल्यावर आहे या अनुषंगाने त्यापुढील सूचना क्र. 18 व 19 लागू राहतील

(ii) वाणिज्य मिळकत -

अ) स्वतंत्र भूखंडावरील वाणिज्य इमारत = (जमिनीचे क्षेत्र x जमिनीचा दर) + (बांधीक क्षेत्र x घसा-यानुसार बांधकामाचा दर) x 1.5

ब) तळमजला दुकानगाळा / व्यावसायिक / वाणिज्य गाळा / कार्यालये किंवा इमारत = (जमिनीचा दर + घसा-यानुसार बांधकामाचा दर) x 1.50 x गाळ्याचे क्षेत्र

क) तळमजल्याखेरीज वरील मजल्यावरील व्यावसायिक / कार्यालये इ = (जमिनीचा दर + घसा-यानुसार बांधकामाचा दर) x 1.25 x गाळ्याचे क्षेत्र

(iii) औद्योगिक मिळकत -

अ) स्वतंत्र भूखंडावरील औद्योगिक इमारत = जमिनीचे मूल्य + घसा-यानुसार बांधकामाचे मूल्य

ब) औद्योगिक गाळा = (जमिनीचा दर + घसा-यानुसार बांधकामाचा दर) x 1.20 x गाळ्याचे क्षेत्र

यु.क.म.



महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिका, (मुंबई शहर व उपनगर जिल्हे वगळून) नगर परिषदा / नगरपंचायती, प्रभाव व ग्रामीण क्षेत्र यामधील मिळकतीचे वार्षिक मूल्य दर तक्त्यानुसार सन 2017-18 करिता मुद्रांक शुल्क आकारणीकामी मूल्यांकनासाठी वार्षिक मूल्य दर तक्त्यामध्ये बांधकाम वर्गीकरणानुसार नविन बांधकामाचे दर. (परिपत्रक क्र.कां.15/वामूदत/सर्वसाधारण सूचना/परिपत्रक/416, दि. 31/03/2017 चे सहपत्र)

| अ.क्र. | जिल्हा     | बांधकामाचा प्रकार                          | वा.मू.द.त. 2017-18 करिता विचारात घ्यावयाचे बांधकामाचे प्रस्तावित दर प्रती चौ.मी. |           |            |         |
|--------|------------|--|--|-----------|------------|---------|
|        |            |  | आर.सी.सी.  | इतर पक्के | अर्ध पक्के | कच्चे   |
| 1      | 2          | 3  | 4  | 5         | 6          | 7       |
| 1.     | ठाणे       | सर्व महानगरपालिका                          | 24,200   | 20,570    | 14,520     | 8,470/- |
|        |            | सर्व 'अ' वर्ग नगरपरिषदा                    | 22,990   | 19,542    | 13,794     | 8,047/- |
|        |            | सर्व 'ब' व 'क' वर्ग नगरपरिषदा व नगरपंचायती | 21,780   | 18,513    | 13,068     | 7,623/- |
|        |            | सर्व प्रभाव व ग्रामीण                      | 19,360   | 16,456    | 11,616     | 6,776/- |
| 2.     | पालघर      | सर्व महानगरपालिका                          | 24,200   | 20,570    | 14,520     | 8,470/- |
|        |            | सर्व 'अ' वर्ग नगरपरिषदा                    | 18,700   | 15,895    | 11,220     | 6,545   |
|        |            | सर्व 'ब' व 'क' वर्ग नगरपरिषदा व नगरपंचायती | 17,765   | 15,101    | 10,659     | 6,218   |
|        |            | सर्व प्रभाव व ग्रामीण                      | 14,960   | 12,716    | 8,976      | 5,236   |
| 3.     | रायगड      | सर्व महानगरपालिका                          | 24,200   | 20,570    | 14,520     | 8,470   |
|        |            | सर्व 'अ' वर्ग नगरपरिषदा                    | 22,990   | 19,542    | 13,794     | 8,047   |
|        |            | सर्व 'ब' व 'क' वर्ग नगरपरिषदा व नगरपंचायती | 21,780   | 18,513    | 13,068     | 7,623   |
|        |            | सर्व प्रभाव व ग्रामीण                      | 19,360   | 16,456    | 11,616     | 6,776   |
| 4.     | रत्नागिरी  | सर्व 'अ' वर्ग नगरपरिषदा                    | 18,700   | 15,895    | 11,220     | 6,545   |
|        |            | सर्व 'ब' व 'क' वर्ग नगरपरिषदा व नगरपंचायती | 17,765   | 15,101    | 10,659     | 5,888   |
|        |            | सर्व प्रभाव व ग्रामीण                      | 14,960   | 12,716    | 8,976      | 5,236   |
| 5.     | सिंधुदुर्ग | सर्व 'अ' वर्ग नगरपरिषदा                    | 17,600   | 14,960    | 10,560     | 6,160   |
|        |            | सर्व 'ब' व 'क' वर्ग नगरपरिषदा व नगरपंचायती | 16,720   | 14,245    | 10,032     | 5,852   |
|        |            | सर्व प्रभाव व ग्रामीण                      | 14,080   | 11,968    | 8,448      | 4,928   |

Handwritten signature/initials.

Handwritten signature/initials.

3. घसारा :-

जुन्या इमारतीच्या पूर्वयुष्ममानानुसार घसारा वजावटीनंतर होणारे मूल्य खालील बॅण्डकासमाणे विचारात घेण्यात यावे.

| इमारतीचे पूर्वयुष्म (वर्षांमध्ये) | घसारा वजावटीनंतर होणारी मूल्याची टक्केवारी |                             |
|-----------------------------------|--|-----------------------------|
|                                   | आर.सी.सी./ इतर पक्के बांधकाम               | अर्धे पक्के व कच्चे बांधकाम |
| 0 ते 2                            | 100%                                       | 100%                        |
| 2 पेक्षा जास्त व 5 वर्षांपर्यंत   | 95%  | 95%                         |
| 5 पेक्षा जास्त व 10 वर्षांपर्यंत  | 90%  | 85%                         |
| 10 पेक्षा जास्त व 20 वर्षांपर्यंत | 80%  | 75%                         |
| 20 पेक्षा जास्त व 30 वर्षांपर्यंत | 70%  | 60%                         |
| 30 पेक्षा जास्त व 40 वर्षांपर्यंत | 60%  | 45%                         |
| 40 पेक्षा जास्त व 50 वर्षांपर्यंत | 50%  | 30%                         |
| 50 पेक्षा जास्त व 60 वर्षांपर्यंत | 40%  | 20%                         |
| 60 वर्षांपेक्षा जास्त             | 30%  | 15%                         |

टीप :-

- 1) जुन्या मालमत्तेचे मूल्यांकन निश्चित करतेवेळी जमिनदरापेक्षा मूल्यांकन कमी येत असल्यास सूचना क्र 0 प्रमाणे मूल्यांकन करावे.
- 2) घसारा निश्चित करतेवेळी भ्रोगवटा प्रमाणपत्र (Occupation Certificate) उपलब्ध नसल्यास अन्व पुरावे उदा. महानगरपालिका / नगरपालिकेकडे भ्रोगवटा प्रमाणपत्रासाठी केलेल्या अर्जाच्या पोचपावतीसह प्रत, महानगरपालिका / नगरपालिकेकडील / ग्रामपंचायतीकडील कर भरणा दाखला किंवा इमारत पूर्णत्वाचा / ताब्यात असल्याबाबतचा इतर पुरावा जसे विद्युत देयक, दूरध्वनी देयक आणि सोसायटीचे प्रमाणपत्र यापैकी एक विचारात घ्यावे.
- 3) वार्षिक मूल्य दर तक्त्यामधील दर हे आर.सी.सी.प्रकारच्या बांधकामाचे असल्याने अन्य प्रकारच्या जसे इतर पक्के, अर्धे पक्के, कच्चे बांधकाम याचे मूल्य परिशिष्ट 'ब' मधील दर विचारात घेऊन खालीलप्रमाणे परिगणित करण्यात यावे.  
वार्षिक मूल्य दर तक्त्यातील सदनिका / दुकाने / कार्यालय याचा वरीलनुसार पूर्वयुष्ममानानुसार घसारा वजावटीनंतर येणारा दर x दस्तातील इमारतीच्या बांधकाम प्रकारानुसार परिशिष्ट 'ब' मधील दर / परिशिष्ट 'ब' मधील आर सी.सी.बांधकामाचा दर



# Rane Trading Company

Authorised Sales & Service Dealer :

TV, Refrigerators, Washing Machines and AC of

Carrier • Blue Star • Videocon • Hitachi • Sony • Whirlpool • Lloyd • VU TV • Samsung

R11  
2317

Office : 7/8, Kudaleshwar Complex, Opp. Post Office, Kudal, Dist. Sindhudurg-416 520.

Tel.: +91-2362-222817 ○ Mobile : +91 94220 54817, +91 92258 05579 ○ Email : rajanrane18@yahoo.com

Ref. No.: \_\_\_\_\_


Amrindya a. k. d. k.

Date : 18/07/2019

Ref.No. RTC/21/2019-20

Date:-18/07/2019

To,  
The Nodal Officer cum Secretary,  
Hon. Justice (Retd) R. M. Lodha Committee (In the Matter of PACL Ltd.)  
The Ashoka Annexe Building (Outh Corridor)  
50-B, Chanakyapuri, New Delhi, 111002.



Sub: - Status of attached property of PACL Ltd. MR. No. 4233/15 at Kudaleshwar Prasad Complex Building at Kudal, Tal. - Kudal, Dist. - Sindhudurg, State- Maharashtra, Pin- 416520.

Respected Sir,

I Shri. Rajan Shripad Rane, R/o. Kudal, Tal- Kudal, Dist- Sindhudurg, Maharashtra, hereby invite your Lordship's kind attention towards the status of the above referred building as under

- 1) I'm one of the shopkeepers of the above referred building at ground floor which is located at Kudal, Dist- Sindhudurg, Maharashtra.
- 2) The above referred building is 22 years old and due to non-maintenance and repair by Developer & Builder, the present condition of above referred building is very worst and very dangerous. The said building need to repair urgently otherwise the living of the occupants at shop, gallas & residential flats would be endangered. The repairing cost of the said building will be approximately Rs. 20 to 25 Lakh.
- 3) I have here with attached recent photographs of said building for your kind information notice as per Annexure 'A'.
- 4) The Above referred building consists of ground floor plus two floors. Built on 700 sq. mtrs. Separate N.A. plot and every floor pertaining 233.3 sq. mtrs. Built up area. There are 8 nos. of small shop keepers at ground floor, PACL (PGF Ltd.) office situated at 1st floor admeasuring 233 sq. mtrs. (251.85 m2 super built up) and 5 nos. residential flat on 2<sup>nd</sup> floor, admeasuring 233.3 m2. The 1/3<sup>rd</sup> portion of the above referred building belongs to PACL Ltd.
- 5) I am also further bringing to the notice of your Lordship that the builder & developer had collected payment of Rs. 10000/- from each member at the time of execution of sale deed to form the society of this building. But unfortunately till date society is not formed by said builder or developer.
- 6) Even the building completion and occupation certificate referred of said building is also not issued and also the conveyance deed is not executed till date. Even till today the land property is standing in the name of developer & owner.
- 7) It is also fact that builder and developer's office was closed since last six years. We have given several letter and reminders to the developer & builder calling him to co-operate to form the society and also execute the conveyance deed of this building but the developer and builder is not co-operating us.



SEBI/TW/P/20190724/0000060753



# Rane Trading Company

*Authorised Sales & Service Dealer :*

TV, Refrigerators, Washing Machines and AC of

Carrier • Blue Star • Videocon • Hitachi • Sony • Whirlpool • Lloyd • VU TV • Samsung

Office : 7/8, Kudaleshwar Complex, Opp. Post Office, Kudal, Dist. Sindhudurg-416 520.

Tel.: +91-2362-222817 ○ Mobile : +91 94220 54817, +91 92258 05579 ○ Email : rajanrane18@yahoo.com

Ref. No.: \_\_\_\_\_

Date : \_\_\_\_\_

- 8) Therefore I humbly request to your lordship to grant permission cum direction for the repairs of the said building.
- 9) I also submit in alternative that we are ready to purchase this property (MR No 4233/15) of PACL Ltd in the said building at Kudal, Dist- sindhudurg, Maharashtra.
- 10) In this regard my humble request to the committee to inform us the reserve price fixed for this property (MR No. 4233/15) of PACL Ltd., by committee.
- 11) We herewith attached circle rates for year 2010 when property transfer by agreement to sales (ATS) between PGF ltd. & PACL ltd as per annexure 'B'.

Thanking you

For Rane Trading Company,

Rajan S. Rane

Proprietor

Enclosed: - Annexure 'A'

Annexure 'B'

- ✓ Copy to: - Ms. Anita Kenkare,  
Nodal Officer cum Secretary,  
Hon'ble Justice (Retd.) R.M. Lodha Committee,  
(In the matter of PACL Ltd.)  
Securities and Exchange Board of India,  
SEBI Bhavan, C4-A, 'G', Block,  
Bandra Kurla Complex, Bandra (East),  
Mumbai - 400051.

# ANNEXURE 'A'







महाराष्ट्र शासन

बाजारमुल्य दर तक्ता सन २०१०

जिल्हा - सिंधूदुर्ग

| जिल्हा : सिन्धुदूर्ग |                                   | तालुका : कुडाळ   | ग्राम : कुडाळ | वर्ष: 2010               |                      |
|----------------------|-----------------------------------|--|---------------|--------------------------|----------------------|
| विभाग                | मुख्य विभागाचा तपशील              | अंतर्भूत नं. / स. क्रमांक  |               | दर रकपात<br>प्र. हेक्टरी | मोजमापाचे<br>परिमाणू |
| 9.1                  | बिनशेती झालेल्या जमिनी            | सर्व्हे नंबर<br>1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 18, 19, 20, 26, 30, 31,<br>32, 33, 35, 69, 126, 217, 257, 263, 264, 265, 266, 267, 268, 324, 325,<br>326, 327, 328, 329, 330  |               | 490                      | चौ. मीटर             |
| 9.2                  | बिनशेती झालेल्या जमिनी            | सर्व्हे नंबर<br>17, 21, 22, 23, 24, 25, 27, 36, 37, 40, 44, 45, 54, 118, 283, 285, 313, 314,<br>319, 320, 321, 322, 323  |               | 360                      | चौ. मीटर             |
| 9.3                  | बिनशेती झालेल्या जमिनी            | सर्व्हे नंबर<br>38, 39, 41, 42, 77ब, 77 अ, 94, 106, 107, 151, 203, 204, 205, 206, 207,<br>208, 284   |               | 310                      | चौ. मीटर             |
| 9.4                  | बिनशेती झालेल्या जमिनी            | सर्व्हे नंबर<br>104, 120, 122, 123, 124, 125, 126, 127अ, 128, 129, 130, 197, 198, 199,<br>200, 201, 202, 209, 210, 211, 212, 213, 214, 216, 230, 231, 232, 258,<br>259, 260, 261, 262, 269, 270, 271 |               | 220                      | चौ. मीटर             |
| 9.5                  | बिनशेती झालेल्या जमिनी            | सर्व्हे नंबर<br>135, 136, 137, 138, 149, 170, 171ब   |               | 165                      | चौ. मीटर             |
| 10                   | अवाधिकृत बिनशेतीच्या जमिनी        |  |               |                          | — NA                 |
| 11                   | बिनशेती समाव्यक्ती असलेल्या जमिनी |  |               |                          |                      |

| क्र.सं. | विवरण                 | अंशसं. नं. | सं. क्रमांक | दर रुपये | सं. टिकट | सं. टिकट |
|---------|-----------------------|------------|-------------|----------|----------|----------|
| 19      | विवाह/संस्कार         | 13200      | चौ. मोटर    | 8000     | परिमाण   | चौ. मोटर |
| 20      | दुकान                 | 13200      | चौ. मोटर    |          |          |          |
| 25      | कार्यालय/आयोजक/गोडाऊन | 11500      | चौ. मोटर    |          |          |          |

(रामराव शिन्गारे)  
 (रामराव शिन्गारे)  
 मुख्य नियंत्रक महसुल प्राधिकारी  
 तथा नोंदणी महानिरीक्षक म.रा.पुणे

